

# भोंदू साधू-संतांमुळे होणारी धर्महानी

## अनुक्रमणिका

१. भगव्या वेषधारी साधूंचे अध्यात्माविषयीचे अज्ञान !	१५
२. गुरुमंत्रातील सामर्थ्य आणि ते जाणण्याविषयी अज्ञानी असलेले एक आधुनिक संत !	१५
३. सूर्यनमस्काराची कृती हिंदू धर्माशी संबंधित असून इतर पंथियांच्या सोयीसाठी त्यात पालट करण्याचा अधिकार कुणालाही नाही !	१७
४. ३ऱ्काराला वगळून सूर्यनमस्कार करणे, ही धर्मविरोधी प्रथा असून तिला वेळीच विरोध करणे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच असणे	१७
५. ‘उं’ व ‘अल्ला’ यांच्या उच्चारातील भेद न कळणारे एक संत !	१८
६. तथाकथित महाराजांचे ध्यानयोगाबद्दलचे अज्ञान !	१९
७. महालक्ष्मी मंदिराच्या गाभान्यात स्त्रियांना प्रवेश देण्याच्या संदर्भात एका संतांचे हास्यास्पद विचार !	१९
८. धर्मशास्त्राबद्दल अज्ञान असणारे (तथाकथित) संत !	२०
९. धर्माचरणाविषयी चुकीचे सांगून संभ्रमित करणारे संत !	२१
१०. स्त्रियांनी धर्मप्रसारासाठी घराबाहेर पडणे अयोग्य, असे म्हणणारे एक धर्माधिकारी !	२१
११. अध्यात्मप्रसार करणे अयोग्य असल्याचे म्हणणारे धर्माधिकारी !	२२
१२. वाईट शक्तीविषयीचे अज्ञान असणारे संत !	२३
१३. हिंदू धर्मातील संतांनाच धर्मशिक्षणाची आवश्यकता !	२५

## मनोगत

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असे जगत्कल्याणासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवणाऱ्या हिंदु संतांचे वर्णन केले जाते. भगवी वस्त्रे परिधान केलेले जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी भारतात हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली, तर स्वामी विवेकानंदांनी हिंदु धर्माची महती सातासमुद्रापार पोहोचवली. याच संतपरंपरेतील अनेकांनी अद्वैत, विशिष्टाद्वैत आदी तत्त्वज्ञान जगापुढे मांडले. हिंदु संतांनी भगवद्भक्तीची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना भगवंताच्या भक्तीची गोडी लावली आणि समाजाला भगवत्प्राप्तीचा, म्हणजे शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवला. प्राचीन हिंदु धर्माचा महिमा वाढवणे आणि कठीण काळात समाजाला मार्गदर्शन करणे यांसंबंधी या संतांचे योगदान अतुलनीय आहे.

सध्याच्या कलियुगात मात्र या साधू-संतांच्या परंपरेत बच्याच भोंदू साधू-संतांचा शिरकाव झाला आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कल्याणासाठी संन्यासी झालेल्या समर्थ रामदासस्वामी यांनी आपला देह झिजवला. त्यांचा त्याग, अनासक्ती, वैराग्य, जनकल्याणाची तळमळ आणि धर्मनिष्ठा यांमुळे त्यांनी स्वर्धर्म टिकवला अन् वाढवला. हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सांप्रत काळातील बिकट स्थितीत साधू-संतांनी व्यापक दृष्टीकोन ठेवून समाजाला राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी प्रेरित करणे अन् योग्य मार्गदर्शन करून समाजात धर्मनिष्ठेचे बळ वाढवणे नितांत आवश्यक आहे, तरीही बहुतांश साधू-संत राष्ट्र आणि धर्म यांवर होणाऱ्या आधातांच्या संदर्भात अत्यंत निष्क्रीय झाले आहेत. अशा निष्क्रीय साधू-संतांची काही उदाहरणे या ग्रंथात दिली आहेत.

धर्माविषयीचे अज्ञान आणि स्वार्थ यांमुळे अशा भोंदू साधू-संतांकडून हिंदूना अयोग्य दृष्टीकोन दिले जात आहेत. योग्य मार्गदर्शन आणि धर्मशिक्षण यांच्या अभावामुळे भावी पिढी अध्यात्मातील अमूल्य ज्ञानापासून वंचित होत आहे. अध्यात्माच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या भोंदूमुळे लोकांचा हिंदु धर्म आणि धर्मशास्त्रीय कृती यांवरील विश्वास उणावत चालला आहे. त्यातच स्वर्धर्माचा अभ्यास आणि साधना नसल्यामुळे काही तथाकथित साधू-संतांच्या मानगुटीवर ‘सर्वधर्मसमभावा’चे भूत बसले आहे. सर्वधर्मसमभावाचा प्रचार करून हे भोंदू साधू-संत हिंदूंचा आत्मघात करत आहेत. त्याचे भयावह दुष्परिणाम आज हिंदूना सर्वत्र भोगावे लागत आहेत. याविषयीही या ग्रंथात ऊहापोह केला आहे.

समाजाला खन्या धर्माची ओळख करून देऊन धर्मप्रसार करणे, हे सर्व साधू-संत आणि धर्माचार्य यांचे आद्यकर्तव्य ठरते. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी स्वतः उदासीन असलेले तथाकथित साधू-संत आणि धर्माचार्य मात्र हे कार्य प्रामाणिकपणाने करणाऱ्या आध्यात्मिक संस्था आणि संघटना यांवर टीका करत आहेत. त्यांनी केलेल्या टीका आणि त्यांमागील सत्य या ग्रंथात दिले आहे.

धर्मद्रोही, भ्रष्ट आणि दांभिक साधू-संत हे हिंदु धर्म अन् महान संस्कृती यांना लागलेला कलंक आहेत. त्यामुळे अशा तथाकथित साधू-संतांना ओळखून त्यांना वैध मार्गाने दूर सारणे आणि हिंदूना धर्मशिक्षित करणे, हे खन्या साधू-संतांचे आद्यकर्तव्य आहे.

त्यांनी उदासीनता सोडून या कार्यासाठी प्रयत्नशील होणे अत्यावश्यक आहे. सूज हिंदु समाजाने धर्महानी रोखण्याचा विचार गांभीर्याने करण्याची आणि खन्या संतांना ओळखण्यासाठी स्वतः साधना करण्याची आवश्यकता आहे. हे कार्य कसे करता येईल, याविषयीचे मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे.

‘खरे साधू-संत आणि हिंदू यांनी आता एकत्रित येऊन समाजातील या भोंदूंच्या दांभिकतेचे वैध मार्गाने निर्मूलन करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे अन् धर्मग्लानी दूर होऊन हिंदु धर्माचे पुनरुत्थान व्हावे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – संकलक